Get prediction sitting at home with Palm Print

Love, romance, sex, family relations, job, wealth, home happiness, house, education, marriage, children, luck, work, honor, sorrow, illness, etc.

AS PER DOCUMENT.

DOCUMENT

DOCUMENTS.

DOCUMENTS.

NO. (M-231053).

AS PER DOCUMENTS.

DOCUMENTS

FROM

HAVE

NUMBER - (M-2334299).

HAVE CHANGED MY NAME FROM

PRASHANT SURESH KILAJE TO

PRASHANT SURESH KILJE AS PER

I HAVE CHANGED MY NAME FROM MISS HARDEVI KHANCHAND GURBANI (OLD

NAME) TO MRS SANIVA RAVI CHAWLA

(NEW NAME) AS PER AFFIDAVIT 54AA

<u>313416 DATED 15TH MAY 2023 CL-113</u>

Mahendrabhai tokarshi gogri to

MAHENDRA TOKARSHI GOGRI AS PER

I HAVE CHANGED MY NAME FROM PREETI TO PREETI RAJAN MODI AS PER

HAVE CHANGED MY NAME FROM

SHAZIYA TO SHAZIYA FARDEEM QURESHI AS PER DOCUMENTS.

HAVE CHANGED MY NAME FROM

HALIM RASHID QURESHI TO HALIM

ABDUL RASHID QURESHI AS PER

HAVE CHANGED MY NAME FROM

RAJAN BHASKARAN TO RAJAN BHASKARAN MODIYIL AS PER GOVT. OF

MAHARASHTRA GAZETTE NO. (M-23858). CL-120 D

HAVE CHANGED MY NAME FROM

POONAM TO POONNAMMA RAJAN AS

PER GOVT. OF MAHARASHTRA GAZETTE

I HAVE CHANGED MY NAME FROM MR.

IMTIYAZ AZIZ KHAN TO MR. IMTIYAZ KHAN AS PER DOCUMENTS. CL-120 F

LAXMIDEVI TO LAXMI ALPESH CHAUHAN

HAVE CHANGED MY NAME FROM

ASLAM KHAN TO MOHAMMED ASLAM

MOHAMMED QAMAR KHAN AS PER

YASEEN

CARD NO.926001665176

DATED 11- 17 MAY 2023

YUSUF BHAS VIDE ADHAR

KHAN AS PER DOCUMENT

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public at large that 1) Land bearing Old

Notice is hereby given to the public at large that 1) Land bearing Old Survey No. 60 Hissa No. 9(p) New Survey No. 60 Hissa No. 9/h admeasuring about 210 sq. meters, 2) Land bearing Old Survey No.60 Hissa No. 11(p) New Survey No. 60 Hissa No.11/A admeasuring about 208 sq. meters, 3) Land bearing Old Survey No.60 Hissa No. 9(p) New Survey No. 60 Hissa No. 9(c) admeasuring about 215.25 sq. meters and 4) Land bearing Old Survey No.60 Hissa No. 11(p) New Survey No. 60 Hissa No.11/C admeasuring about 80 sq. meters situated at Village Tisgaon, Tal. Kalyan Dist: Thane and in the Registration Sub-District of Kalyan and Registration District Thane within the limits of Kalyan Dombivali Municipal Corporation. Total admeasuring area 713.25 sg. meters lands, and Ground + upper Four Floors building standing (28

sq. meters lands.and Ground + upper Four Floors building standing (2)

Sq. meters lands and Ground + upper Four Floors building standing (26 Flats & Shops) thereon owned by Himsagar Co-operative Housing Society Ltd., registered under the Maharashtra Co-operative Societies Act 1960 under Registration No.TNA/KLN/HSG(TC)/14067/2002-2003 year 2002. The Society assured that the title of the said lands are clear and marketable and free from all encumbrances. The Society have decided to redevelop the said Property and appointed my client as Developers for redevelopment of the said property. For verification

as Developers for redevelopment of the said property. For verification of title of said property, the present Notice is hereby given to the General Public that All Person(s) including financial institution(s), firm(s)

Statutory Authorities, Institution claiming or having any share, right title, interest claim or demand whatsoever to or in respect of share property or any part or portion or thereof whether by way of sale

development, mortgage, charge, gift, lease, easement, use, trust possession, inheritance, lien or under any Decree, order or Award passed by any Court of Law, Tribunal, Revenue or Statutory Authority

or otherwise of nay nature whatsoever are hereby required to make th

same known in writing alongwith supporting documentary to the undersigned at the within mentioned address within 14 days from the date of publication hereof, with documentary evidence on which they

are basing and asserting their rights with respect to the property or any part or portion or thereof, failing which, such claim, demand, right, title and interest, dispute demand and/ or objection if any shall be deemed

to have been waived and/or abandoned to all intends and purposes and

such claims and the same if any, will be deemed to be have beer

Advocate High Cour 60-B. Bhupen Chambers, 4th Floor, 9. Dalal Street, Fort, Mumbai 400001

Mumbai, dated this 16th day of May, 2023.

CHANGED MY

KHARBE TO MOHAMMAD YASEEN

SHARFUDDIN KHARBE AS PER AADHAR

I HAVE CHANGED MY FROM LUIS

AUDLEY LUIS TO AUDLEY THOMAS LUIS

AS PER MY GAZETTE NO (M-2334593)

FROM SHAH JIGNEHS DHIRAJLAL TO JIGNESH DHIRAJLAL SHAH AS PER THE

AADHAAR CARD NO. 551504231948.

I MUQTAR AHIMED YUSUF BHAS HAVE

I HAVE CHANGED MY NAME FROM KHAN

ZAHIDA ISRAIL TO ZAHIDA IJAZ AHMED

I, FATIMA SADAF D/O MUHAMMAD SAJID

HAGALWADI HAVE CHANGED MY NAME FROM FATIMA SADAF TO FATIMA SADAF

HAGALWADI AS PER DOCUMENTS

NAME HAS BEEN CHANGED

HAVE CHANGED MY NAME FROM

OF MAHARASHTRA GAZETTE

SHAZIYA FARDEEM

HAVE CHANGED MY NAME FROM

R. R. Mishra Astrologer, Palmist, Specialist, Former TV & Press Whatsapp & Mobile 9820113194

Watch on YouTube:

🕉 आप और आपका भविष्य

DISCLAIMER The Free Press Journal does not vouch for the authenticity or veracity of the claims made in any advertisement published in this newspaper. Readers are advised to make their own inquiries or seek expert advice before acting on such advertisements.

The printer, publisher, editor and the proprietors of the Free Press Journal Group of newspapers cannot be held liable in any civil or criminal court of law or tribunal within India or abroad for any alleged misleading or defamatory content or claim contained in any advertisement published in this newspaper or uploaded in the epaper on the official the advertiser in which The Free Press Journal has no role to play.

CHANGE OF NAME

Collect the full copy of Newspaper for the submission in passport office.

I SAVITRI BHAI SPOUSE OF 6905292' VISHRAM PARSHURAM SAKPAI RESIDENT OF KATETALI, POST – SADAVLI D/T - POLADPUR ,DIST - RAIGAD ,HAVÉ CHANGED MY NAME FROM SAVITRI BHAI TO SAVITRIBAI VISHRAM SAKPAL AND DATE OF BIRTH 01/07/1958 01/06/1958 VIDE AFFADAVIT 2351741701268600141817

I HAVE CHANGED MY NAME FROM ZARINA BASU MOGARGE TO ZARINA ABDUL WAHEED SHAIKH AS PER AADHAR CARD NO. XXXX XXXX 9931 DATED: 03-05-2011

HAVE CHANGED MY NAME FROM SEEMA NAROTTAM GHARAT TO NILAKSHI NIRANJAN KINI AS PER DOCUMENTS CL-103

I YASHVARDHAN BALASUBRAMANIAN (FIRST NAME AND MIDDLE NAME) CHANGED MY NAME TO YASHVARDHAN BALASUBRAMANIAN (FIRST NAME AND LAST NAME) VIDE AFFIDAVIT DATED 10 MAY 2023 SWORN BEFORE NOTARY SUNITA S GOLE, THANE-400601. CL-104

CHANGE OF NAME Orient Abrasives Limited CIN No.: L24299MH1971PLC366531 HAVE CHANGED MY NAME FROM RAMANBHAI KHEMABHAI PATEL TO Regd. Office: Lawrence & Mayo House RAMANBHAI KHEMCHANDBHAI PATEL 3rd Floor, 276, D. N. Road,

CL-110

CL-110 A

CL-120

CL-120 A

CL-120 B

CL-120 C

CL-120 E

CL-120 G

CL-120 H

CL-100

CL-293

CL-712

TO MUKHTAR

SHARFUDDIN

Fort, Mumbai - 400 001, Maharshtra Tel. No.: + 91 - 22 66221700 Fax:+ 91 - 22 22074452 Investors Relations E-mail ID: investor@oalmail.co.in Website: www.orientabrasives.com NOTICE

Pursuant to regulation 29 read with regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. Notice is hereby given that a Meeting of the Board of Directors of the Company is scheduled on Monday, 22nd May, 2023, inter-alia, to consider and approve Audited Standalone & Consolidated Financial Results for the quarter and year ended 31st March, 2023 and consider to recommend dividend, if any, on the equity shares of the Company for the FY 2022-23 and

the matters incidental thereto. The said intimation is also available on the Company's Website at www.orientabrasives.com and also be available on the website of the Stock Exchanges at www.bseindia.com & www.nseindia.com.

For Orient Abrasives Limited

Seema Sharma Company Secretary & Compliance Officer Dated: May 15, 2023

PUBLIC NOTICE To whomsoever it may concern Mr Damodar Sitaram Bhurke is the absolute owner of the property being CTS.No.423/1-A, Gangawes D-Ward, Taluka-Karveer, District –Kolhapur.

The Original of the said document being

1) Original Registered Sale Deed No. 4006/1984 dated 04-08-1984 duly registered with the sub-registrar of Karvee registered with the sub-registrar of Narveer No.1, Kolhapur executed by & between Mr. Shridhar Rango Kulkarni & & Damodar Sitaram Bhurke. 2) Original Registered Reconveyance Deed No. 5012/2017 dated 01-09-2017 along with Original registration receipt & Index III duly registered with the sub-registration of kayeer No.1 kolhapur. sub-registrar of karveer No.1,kolhapur executed by & between m/s Bhurke Automobiles & Shri Mahalaxmi Co. Op. Bank Ltd. 3) Original Registered Mortgage deed No.5155/2017 dated 08-09-2017 duly registered with the sub-registrar of Karvee No. 1. Kolhapur executed by & between M/s Bhurke Automobiles & its partners along with Meera Bhurke & Damodar Sitaram Bhurke as property owners & Axis Bank Ltd. were lost by our client, while in their custody. The said property is in possession of Mr.Damodar Sitaram Bhurke and is absolute free from any encumbrance whatsoever.

f any person has any claim or interest over the said property, he/she is requested to forward their claims along with the relevant document to us within 15 days of this public notice. If we do not receive any claim from any person within 15 days, it will be strictly presumed that this property is absolutely free from any claim or encumbrance and no one has any claim over this property. Sachin Kamble

Advocate High Court,
Address: 101, 1st Floor, Manas Building,
Kharkar Ali, Thane (west) – 400 601.
Mob: 9833503652. Place: Kolhapur Date :16/05/2023

Place: Mumbai

PSBI भारतीय स्टेट बेंक RASMECCC BHAYANDER (61178)
1" floor, LANDMARK Bulding, In Front of Maxus Mall
State Bank of India
Bankander West, Dist. Thane – 401101.
Tel. No. 022-28149107. Email: sbi.61178@sbi.co.in

[Rule 8(1)] POSSESSION NOTICE [for Immovable Property]

Whereas, The undersigned being the Authorised officer of the State Bank of ndia under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement Rules, 2002 issued Demand Notice dated **22.02.2023** calling upon the borrowe Mr. Akshay Vijay Narkar (Borrower/s) (Loan A/c No. 40039745497) to repay the amount mentioned in the notice being Rs. 43,29,424/- (Rupees Forty-Three Lakh Twenty-Nine Thousand Four Hundred Twenty-Four Only) within 60 days from the date of receipt of the said notice.

The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the porrower and the public in general that the undersigned has taken Symbolic Possession of property described herein below in exercise of powers conferred on him under section 13(4) of the said Act read with rule 8 of the Security (Enforcement) Rules, 2002 on this 10th day of May of the year 2023.

The borrower(s), in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the State Bank of India for an amount of Rs.43,29,424/- and interes and other charges thereon.

The Borrowers attention is invited to provisions of Section 13(8) of the Act, in espect of time available, to redeem the secured assets Description of Immovable Property

All that part and parcel of the property consisting of: Flat No.406, 4th Floor, Sai Sadan Apt., B Wing, Shashtri Nagar, B. R. Road, Mulund West, Mumbai -Date: 10.05.2023

Authorized Officer State Bank of India



489 (T).

Place: Mulund West, Mumbai

BRIHANMUMBAI

MAHANAGARPALIKA

In accordance with the provision under section 8 (3) (C) of the Maharashtra (Urban Areas) Protection & Preservation of Trees Act 1975 (As modified upto January 2018) 05 proposals from 'L' Ward, 01 proposal from 'M/East' Ward and 01 proposal from 'M/West' Ward in Zone-V & 03 proposal from 'N' Ward, 06 proposals from 'S' Ward and 01 proposal from 'T' Ward, in Zone-VI i.e. Total-17 proposal for removal of trees are approved by Municipal Commissioner, Chairman, Tree Authority BMC under sub section (6) of section (8)

TREE AUTHORITY

-PUBLIC NOTICE-

of the said Act. The information of the trees for cutting/ Transplanting in above mentioned proposals is available on BMC website - https://portal.mcgm.gov.in/ About us Ward / Department Manuals / Gardens & Tree Authority-472 (L), 473 (L), 474 (L), 475 (L), 476 (L), 477 (M/E), 478 (M/W). 479 (N), 480 (N), 481 (N), 482 (S), 483 (S), 484 (S), 485 (S), 486 (S), 487 (S) &

Supdt. of Gardens & Tree officer of the Tree Authority Humboldt Penguin Building, 2nd Floor, Veermata Jiiabai Bhosale Botanical Garder

Dr. Babasaheb Ambedkar Road, Byculla (E), Mumbai-400 027.

Tel. No. 23742162, Email - sg.gardens@mcgm.gov.in

Sd/ Supdt. of Gardens & Tree Officer

PRO/351/ADV/2023-24

Avoid Self Medication

SYMBOLIC POSSESSION NOTICE

Jayant Gaikwad

PICICI Bank Branch Office: ICICI Bank Ltd., Office Number 201-B, 2nd Floor, Road No 1 Plot No–B3, WIFI IT Park, Wagle Industrial Estate, Thane, Maharashtra- 400604 The undersigned being the Authorized Officer of ICICI Bank Limited under the Securitisation, Reconstruction of

Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of the powers conferred under section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) rules 2002, issued demand notices upon the borrowers mentioned below, to repay the amount mentioned in the notice within 60 days from the date of receipt of the said notice

As the borrower failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken Symbolic possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/ her under Section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said rules on the belowmentioned dates. The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the

Sr. No.		Description of Property/ Date of Symbolic Possession	Date of Demand Notice/ Amount in Demand Notice (Rs.)	Name of Branch
	M/s. Mahalaxmi Enterprises Represented By Its Partners Mr. Sudhanwa Shripad Shete, Mrs. Suvidya Shripad Shete & Mrs. Seema Govind Sardeshmukh '346005000174	Property No.1-G1, Survey No.152/40 Siddhiraj Apartments Laigudamala Near Muktai Garden, Behind Anand Vihar,dhayari Pune Pune Maharashtra- 411041. Property No.2- Flat No.105, 1st Floor, A1 Building, Atul Nagar S No.79, Warje Pune Pune Maharashtra, 411058 May 09, 2022	September 26, 2022 Rs. 61,17,308.00/-	Pune

| |& 346055000005 |Maharashtra- 411058/ May 09, 2023 The above-mentioned borrowers(s)/ guarantors(s) are hereby given a 30 day notice to repay the amount, else the mortgaged properties will be sold on the expiry of 30 days from the date of publication of this Notice, as per the provisions under the Rules 8 and 9 of Security Interest (Enforcement) Rules 2002.

Authorized Officer ICICI Bank Limited

Date: May 16, 2023

waived.

पनवेल महानगरपालिका शहर अभियंता विभाग जाहीर ई-निविदा सूचना

निविदा सूचना क्र.पमपा/बांधकाम/३१२२/प्र.क्र. ०६/१९९२/२०२३

दिनांकः १५/०५/२०२३ आयुक्त, पनवेल महानगरपालिका खालील नमूद कामाकरीता सार्वजनिक बांधकाम विभाग, केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, सिडको इत्यादी शासकीय/निम शासकीय (Central Government/State Government/Government undertaking) विभागात खालील कामासाठी पात्र अनुभवी ठेकेदाराकडून बी-१ बाब शतमान पध्दतीनुसार जाहीर ई-निविदा मागवित आहेत.

अ.क्र.	निविदा क्र.	कामाचे नाव	निविदा रक्कम रु.
			(Without GST)
8	PMC/CE/११/२०२३-२४	पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग समिती – 'ड', तक्का गाव जवळील अं.भू.क्र. ३०५ आय.टी.आय. कॉलेजच्या पश्चिम – दक्षिण दिशेस पावसाळी पाण्याचा निचरा होण्यासाठी पावसाळी गटार बांधणे.	१५,१६,६१७/-

या कामाच्या ई-निविदेबाबतची माहिती शासनाच्या 'http://mahatenders.gov.in' या संकेतस्थळावर दि. १७/०५/२०२३ रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. संबंधित निविदाधारकांनी याची नोंद घ्यावी.

> सही/-(डॉ. प्रशांत रसाळ) अतिरिक्त आयुक्त-। पनवेल महानगरपालिका

NOTICE

Notice is hereby given that 5 Share Certificates bearing Nos. 241 to 245 of Rs. 100/each both inclusive in the name of Shri Narendra Kantilal Shah & Kantilal N. Shah have been lost and the registered holders have applied for duplicate Share Certificates.

Any person/s have any claim/s should report at the Society's Registered Office within 15 days after which no claim will be entertained and duplicate shares would be issued thereafter.

> For Chemical & Alkali Industrial & Warehousing Co-op. Society Limited Himalaya House, 5th Floor, Palton Road, Mumbai-400 001

PUBLIC NOTICE

Notice has been given that my clients agreed to purchase a Flat No.A-304, 3rd loor, Sai Anand CHS Ltd., Anand Nagar, Dahisar (E), Mumbai 400 068 and also olding 5 shares of Rs.50/- each bearing istinctive Nos. 31 to 35 vide Share ertificate No.07 (hereinafter referred to as "the said Flat and the said shares") from Ramesh S. Anchan, Sunit Ramesh Anchan & Shrenik Ramesh Anchan being the only gal heirs and legal representative of late mt. Shalini Ramesh Anchan.

All person having any claim, right, title nd interest against or to the above nentioned Flat or the shares in respect nereof or any part thereof either by way of mortgage, inheritance, agreement, lease, lien, charge, trust, maintenance, easement, possession or by virtue of any testamentary or non-testamentary document/s or by virtue of succession, doption, any suit, litigation, lis-pendense ispute, decree, order, injunction estriction, covenants, statutory order, notice/award, notification or otherwise nowsoever, are hereby called upon and equired to make the same known in writing with due evidence and detailed particulars ereof at our office at 101, Shree Vallabl Residency, Daulat Nagar, Road No.3, Borivli (E), Mumbai 400 066, within 15 days from the date of publication of Notice hereof by Registered Post A.D., failing hich, such claims, if any, shall be deeme have been waived and/or abandoned

SATISH SHARMA ADVOCATES, HIGH COURT

Place : Mumbai

Smt. Jaswinder Kaur Sahota claims to be the owner of flat mentioned in the Schedule hereunder written. Smt Jaswinder Kaur Sahota have agreed to sell the said flat to Ruita G. Sonawane and Arun Govind Sapkale. Smt. Jaswinde Kaur Sahota have informed that the following original documents arc misplaced/lost/not traceable by her

PUBLIC NOTICE

1) Original Agreement dated 10.09.1993 executed by Godrej Properties Investments Ltd. in favour of Dr. Sharat Saniivrao Kolke/Sanjivrao K. Kolke for sale of said flat

2) Original registration receipt bearing Sr. No. Chha-758/2000 dated 09.02.2000 issued by Sub Registrar of Assurances Kalyan in the name of Smt Jaswinder

Kaur Sahota. The said owner have further informed that she has not any time deposited any of the title deeds/above said documents relating to the said flat with any person/s or financial institution/s whomsoever as and by way of security, equitable mortgage by deposit of title deeds, charges, lien or trust or in any manner whatsoever and declare that the said flat is free from all encumbrance, claims, demands. NOTICE is hereby given to all concerned that if anybody has any claim, share, right title or interest of any nature whatsoever into, upon or in respect of the said flat or any part thereof by way of sale, exchange, mortgage, gift, trust, inheritance, bequeath, possession, lease, sub-lease, tenancy, license, lien, easement, or otherwise in any manner whatsoever, he/she/they should, within 10 days from the date of publication of this Notice notify the same in writing with all particulars and copies of relevant documents in support thereof to us at following address.

If no such notice shall be received by me within 10 days, I shall presume that title of Smt. Jaswinder Kaur Sahota to the said flat to be clear, marketable and free from all encumbrances and holder of claims, if any, shall be deemed to have waived the same and I shall be justified and free to issue requisite title Certificate without being held liable in any manner whatsoever for any such unrecognized claims, which might be raised after expiry of the notice period.

SCHEDULE OF THE **PROPERTY**

Flat No. 4, 1st Floor, area adm. 56.04 sq.mtrs. carpet in the building A-2, in the society known as "Green Wood Co-operative Housing Society Ltd." being lying & situate at land bearing (Old survey No. 99), New Survey No. 57, Hissa No. 2/1(P), at Village Barve, Kalyan-West-421301, Dist. Thane.

Date: 15.05.2023

Lilaram J. Chandwani Advocate

Sd/-

Proclamation Requiring the Appearance I, Hussain Siraj Somji, ("Purchaser") in investigating the ownership, right, title and of a Person Accused (See Section 82) C.C. No.:- 1750/SS/2018

PUBLIC NOTICE

Offices/Commercial Units bearing Nos. 402

411 and 511 admeasuring RERA carpet area for 402 of 124.81 sq.mt. i.e. 1343 sq. ft. or thereabout, for 411 of 132.53 sq. mt. i.e. 1426

sq. ft. or thereabout and for 511 of 132.53 sq mt. i.e. 1426 sq. ft. or thereabout on the Fourth

and Fifth Floor in the building now known as

"Manthan Plaza" (hereinafter referred to as the "said Building") on a piece or parcel of land bearing CTS No.962-D, situate lying and

being at Village Kole-Kalyan, Nehru Road, Santacruz (East), Mumbai – 400 055 constructed by M/s Manthan Development

Corporation (alias M/s Janak Development Corporation) more

particularly described in the Schedule pereunder written in the registration distric

and sub-district of Mumbai City and undivided

share in the right, title, interest in the commor

n the aforesaid building and the aforesai

and (hereinafter referred to as the "said

In the aforesaid premises and excepting

JM Financial Credit Solutions Limited, hereby give notice to the general public and

all persons, firms(s), institutions (corporate or otherwise) having ,making, or claiming any right, title, interest, claim or demand of any

nature in respect of any or all of the said

Premises or part thereof by way of ownership prortgage, charge, gift, maintenance

ossession, lease, tenancy, lien, license

pothecation, transfer of title or beneficial

terest or lis pendens, including any right o

rescription, or under any trust, agreement o

other disposition or under any decree/order, udgement of any court/ statutory authority or

otherwise claiming, alleging any right, title or nterest in any of the said Premises, are nereby required to make known the same in

writing to the undersigned together with

upporting documentary proof thereof a lussain Siraj Somji, Flat 02, Hari Niwas, C

Road, Churchgate, Mumbai - 400 020

hereof, failing which the alleged claim, right

title or interest in respect of the said Premises

any will be deemed to have been waived

and/or abandoned and the right, title, and

nterest of M/s Joy Builders (subject to charge

of JM Financial Credit Solutions Limited) will be treated as clear and marketable. I shall

then complete the negotiation and thereupor

proceed to purchase the said Premises from M/s Joy Builders after obtaining 'No-

Objection' from JM Financial Credit Solution

Schedule

Office No.402 admeasuring RERA carpet area of 124.81 sq.mt. i.e. 1343 sq. ft. or thereabout on the Fourth Floor in the building

known as "Manthan Plaza" lying, being and situate on land bearing CTS No.962-D at Village Kole-Kalyan, Nehru Road, Santacruz

Office No.411 admeasuring RERA carpet area of 132.53 sq. mt. i.e. 1426 sq. ft. or thereabout on the Fourth Floor in the building

known as "Manthan Plaza" lying, being and situate on land bearing CTS No.962-D al Village Kole-Kalyan, Nehru Road, Santacruz

East, Mumbai – 400 055.

Office No.511 admeasuring RERA carpet area of 132.53 sq. mt. i.e. 1426 sq. ft. or thereabout on the Fifth Floor in the building known as "Manthan Plaza" lying, being and situate on land bearing CTS No.962-D at Village Kole-Kalyan, Nehru Road, Santacruz East, Mumbai – 400 055.

M: +91 982042047

East, Mumbai – 400 055.

East. Mumbai – 400 055.

imited.

14 days from the date of publicatio

eas and amenities and facilities in the layou

terest of M/s Joy Builders to 3

WHEREAS, complaint has been made before ne that Pradeep Kumar Chandrashekhar Pandey has cor under section 138 r/w 141 of the Negotiable nstruments Act and it has been returned to a varrant of arrest thereupon issued that the said Pradeep Kumar Chandrashekhar Pandey cannot be found and whereas it has been shown to my satisfaction that the said Pradeep Kumar Chandrashekhar Pandey has absconded (or is concealing hims avoid the service of the said warrant).

Proclamation is hereby made that the said Pradeep Kumar Chandrashekhar Pandey of Nagari Nivara Parishad Plot No.5, Building No.13-C.R.No.2, Goregaon (East), Mumbai-400 065 is required to appear at the Metropolitan Magistrate, 48th Court, Andheri, Mumbai (or before me) to answer the said complaint on the 23rd June, 2023. Dated this 30th day of March, 2023

Metropolitan Magistrate 48th Court, Andheri, Mumbai

CAUTION NOTICE

It is hereby informed that Mr Paras Sundarji Dedhia, is the owner of the property more particularly described in the appendix below, situated near Village Deonar, Taluka: Kurla. Our client is in negotiation & talks for developing the said land with the owner of the property. The Owner of the property has informed our client that the said property is free from any charge free from any claims and also free from any encumbrances. and or have a clear and marketable title to sell the land or the development right over the said land. Although no objection has been received to the public notice issued by our client on 6th Sentember 2022, this notice is issued as and by way of caution abundant Registration of the necessary Documents.

All persons having any claim by mortgage, exchange charge, lease, lien, inheritance trustee, maintenance gift, possession, easement otherwise in or against the said land or any part thereof are hereby informed that they should intimate the same in writing to the undersigned at their mentioned address within 14 days from the date of publication of the said notice otherwise any claims/objections, if any, of such persons shall not be entertained and the claims, if any, shall not be entertained. It shall be deemed to have been waived and/or waived **APPEANDIX REFERRED TO**

Hussain Siraj Somji ("Purchaser" Flat 02, Hari Niwas, C-Road ABOVE Churchgate, Mumbai – 400 020 Under the Jurisdiction E: hussain.somji@gmail.con Brihanmumbai, Mumbai City and Mumbai Suburbs and within Sub-District Registration and Village Deonar, near Taluka : Kurla Measuring 1646 Sq.meters of C

T. S. No. 437 A holder proposed remaining development is all part and part of the land and mainland

including the land.

Mumbai, 16th May 2023 Manoj Harit & CO. Advocate Bombay High court Office No. 1 & 3, 1 Infinity Cawasii Patel Street Fort. Mumbai-400001

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to all the concerned that our clients, Bharat Co-operative Bank (Mumbai) Ltd., having their [']Mohan Registered Office at Terrace', 64/72, Mody Street Fort, Mumbai-400 001 and amongst others Kalina Branch (hereinafter called the "said Bank"), have received application for loan facilities from Shri Kansingh 'Jai Singh Chouhan (hereinafter called the "said Applicant"), against the security of the Shop No. G-4 admeasuring 350 sq.ft., built up area, situated on the Ground Floor of Vakola Emerald Co-operative Housing Society Ltd., constructed on piece and parcel of land bearing City Survey No. 2570, situate, lving and being at Village Kole Kalyan, Taluka Andheri, Mumbai Suburban District, Vakola Pipeline, Santacruz (East), Mumbai-400 055 (hereinafter called the "said premises" owned by the said Applicant The said Applicant has represented to our clients that some of the original title deeds/documents pertaining to the said premises are lost and/or misplaced and therefore he is not in a position to submit the same to the said Bank. The said Applicant has further represented to our clients that the said premises is free from all encumbrances the said Applicant is having free, clear and marketable title over the said premises.

Any person having any claim or interest to or any interest in the said premises and/or in the original title deeds/documents in respect of the said premises by way of sale, mortgage, assignment, charge, trust, lien possession, gift, inheritance, maintenance, tenancy, lease, easement howsoever, is hereby required to make the same known in writing to the undersigned, at Flat No. 302, A-Wing, "Almeida Ark", Ayyappa Co-op. Hsg. Soc. Ltd. Near S. K. Rai College, Off. P. L. Lokhande Marg, Chembur, Mumbai-400 089 within 14 (fourteen) days from the date of publication hereof, otherwise our clients shall presume that the said premises are free from all encumbrances and the claim, if any, received thereafter will be considered as waived.

Mumbai dated 15th day of May,

M/S. GOPAL C. POOJARY & CO. ADVOCATES Flat No. 302, 'A' Wing Almeida Ark, Ayyappa CHSL Near S. K. Rai College, Off. P. L. Lokhande Marg

Chembur, Mumbai-400 089

PUBLIC NOTICE To whomsoever it may concern Our client, Axis Bank Ltd, ("Bank") states that Mrs. Meera Damodar Bhurke is the absolute

owner of the property being Shop No. GS-1 Ground Floor, Kamlai Apartment, CTS No 30/1 & 30/2 D Ward within the limits of Kolhapur municipal corporation, Taluka arveer District Kolhapur The Original of the said document being 1 Original Registered Sale Deed No.1542/2002 dated 14-05-2002 along with NO. 1342/2002 dated 14-05-2002 along wind Original registration receipt & Index II duly registered with Sub registrar-Karveer No. 1, Kolhapur executed by & between Landowner / developer Mr. Jaywant Sakharam Patil & Mrs. Meera Damodar Shurke was lost by our client, while in their custody. The said property is in possession of Mrs.Meera Damodar Bhurke and is absolute free from any encumbranc

whatsoever. If any person has any claim or interest ove the said property, he/she is requested to forward their claims along with the relevant document to us within 15 days of this public notice. If we do not receive any claim from any person within 15 days, it will be strictly presumed that this property is absolutely free from any claim or encumbrance and no one has any claim over this property. Sachin Kamble

Advocate High Court,
Address: 101, 1st Floor, Manas Building,
Kharkar Ali, Thane (west) – 400 601.
Mob: 9833503652. Place : Kolhapur Date: 16/05/2023

Empire Industries Limited CIN: L17120MH1900PLC000176

CIN: L1/T/20MH1900PLC00017/6 Registered Office: Empire Complex, 414, Senapati Bapat Marg, Mumbai 400013 Website: www.empiremumbai.com Email: investor_relations@empiremumbai.com Tel:+91 22 66555453 Fax: +91 22 24939143

NOTICE

NOTICE is hereby given pursuant to Regulation 29 & 33 read with Regulation 47 of the SEB (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 that Meeting of the Board of Directors of the Compar will be held on Monday, 22nd May, 2023 Via Video Conferencing/ Other Audio Visual Means (OAVM), inter alia to consider and approve the Audited Financial Results for the quarter & financial year ended 31st March 2023 and recommendation of dividend, if an for the financial year 2022-2023 subject to the approval of shareholders at the ensuing Annua General Meeting of the Company.

The Trading Window of the Company ha been closed from 1st April 2023 upto 48 hours after the declaration of Audited Financia Results of the Company for the guarter and year ended 31st March, 2023.

This information is available on the website of th Company at http://www.empiremumbai.com and may also be accessed on the Stock Exchange website at http://www.bseindia.com, wher the equity shares of the Company are listed.

For EMPIRE INDUSTRIES LIMISd/-S C NANDA Director Finance Place : Mumbai Date : May 16, 2023 Company Secretar M. No. 13703

PUBLIC NOTICE

client is negotiating purchase and acquire from MnX NIRAJKUMAR NIRMAL KUMAR RUNGTA & (2) Mrs. BHARTI SARAF, an immovable property viz. all that piece and parcel of land bearing C. S. No. 1754 of Bhuleshwar Division alongwith the structure constructed and standing thereon known as "Singhania Building lving, being and situated at 16 Anant Wadi, Atmaram Merchant Road, Bhuleshwar, Mumbai-400 002, admeasuring 371.24 Sq. Mtrs. or thereabout and more particularly described in Schedule written hereunder.

Any person or persons or financia Institution/s having any claim or right in respect of the said properties by way of sale mortgage, lien, lease, assignment sub-lease, under-lease, license gift, possession, inheritance, trust exchange easement bequest Development Agreement otherwise is hereby required to intimate in writing alongwith notarized true copy of all the documents in support of the claim to the undersigned within 14 days from the date of publication of this notice, failing which the claim, if any, of such person/s shall be deemed to have been waived or abandoned.

SCHEDULE-I

ALL THAT piece and parcel of land alongwith building/structure constructed and standing thereon known as "Singhania Building admeasuring 371.24 Sq.Mtrs. or thereabout and bearing C. S. No. 1754 of Bhuleshwar Division situate, lying and being at 16 Anant Wadi, Atmaram Merchant Road, Bhuleshwar, Mumbai-400 002, assed by the Collector of Mumbai Municipal Rates and Taxes under "C" Ward Nos. 4111 to 4115. Street No. 9 to 11. 1 & 2 Collector's New No. 2008, 2972 within the registration district of Mumbai City and in the jurisdictions and limits of "C" Ward of Municipal Corporation

Greater Mumbai. Place: Mumbai Dated this 16th day of May, 2023.

> Sd/ MAHESH R. PANDEY Advocate High Court 202, Majithia Chambers, Oak Lane, Fort, Mumbai-400001

IN THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY TESTAMENTARY AND INTESTATE JURISDICTION IN PETITION NO. 327 OF 2021

Petitioner for Letters o Administration with the will annexed to the property and credits of Mrs Sulochana Govind Kotian, Hindu. Married, Indian,Inhabitant of Mumbai Occupation: Home Maker, who was residing at the time of her death at, Flat No B-102, Bhairavi Co-operative housing Society Ltd. 1st Floor, Sector-10, Vasant Nagri Vasai (East) IE Thane Maharashtra 401208

> Deceased V/S

Mrs Pramoda Ramesh Kunder, Aged: 62 years, Hindu, Indian, Inhabitant of Mumbai, Occupation: Home Maker, residing at Flat No B-102, Bhairavi Cooperative housing Society Ltd. 1st Floor, Sector- 10, Vasant Nagri Vasai (East) IE Thane Maharashtra 401208 being the Niece and the beneficiary of the will of the deceased abovenamed Petitione

CITATION

All Concerned.

If you claim to have any interest in the estate of the above named deceased you are hereby cited to come and see the proceeding before the grant of Letters of Administration with the will annexed. In case you intend to oppose the grant of annexed, you should file in the Office of Prothonotary and Senior Master a caveat within 14 days from the service of this

citation upon you. "You are hereby informed that the free legal services from the State Legal Services Authorities, High Court Legal Services Committees, District Legal Services Authorities and Taluka Legal Services Committees as per eligibility criteria are available to you and in case you are eligible and desire to avail the free legal service, you may contact any of the above Legal Services Authorities/Committe

WITNESS SHRI SANJAY VIJAYKUMAR GANGAPURWALLA,

Chief Justice at Bombay aforesaid, This 2nd day of May 2023

For Prothonotary and Senior Master Sd/-Sealer This 3rd Day of May 2023

Advocate for the Petitioners Adv. Nisha Sharma Add: Flat No. A-2/302, Laram Centre, Near Best Depot, Opp. Andheri Railway Station, Andheri West.

Mumbai- 400058 Email: nishas.pacpl@gmail.com

PUBLIC NOTICE my Clients are intending to purchase

and acquire the Shop more particularly described in the Schedule written hereunder from MR. AZIZUL HAQUE IZHARUL HAQUE SHAIKH. The History of the Shop and is as under. a)Agreement dt. 9th December 1980

between Sanjay Construction and Finance Private Limited and Mr. Acchelal Manikchand Jaisawal and Bakelal Manikchand Jaisawal)Agreement For Sale dt. 1st June

1984 between Acchelal Manikchand Jaisawal and Bakelal Manikchand Jaisawal and Jay Mandap Decorator Caterers (Original Agreement is nissing)

c)Agreement For Sale dt. 15th December 1992 between Jay Mandap Decorator and Caterers and Mr. Azizul Haque Izharul Haque Shaikh (Original Stamp Duty Paid Receipt is missing) Any person/s having or Claiming any

right, title, demand or interest whatsoever into or upon or in respect of the above documents or said Shares, Shop described in the Schedule in any respect, by way of Sale, Exchange, Lease, License Trust, Inheritance, Possession Attachment, Gift, lis pendens, Lien interest, Charge, Mortgage, deed Agreement or otherwise howsoeve are hereby required to make the same known in writing to the undersigned within 14 days from the date of publication hereof, with documents in support of his/her/their claims/objections. If no claims/objections are received within the above stipulated period the same shall be considered and treated as deliberately/voluntarily abandoned, waived and given up all their rights and thereafter no claims or objections shall be taken into consideration and if any person found Missing documents to send at

pelow address SCHEDULE OF SHOP

Shop No. 2, Ground Floor, Alok Co-operative Housing Society Itd., Plot No. 104-105, TPS VI, P M Road, Santacruz West, Mumbai 400054, admeasuring 185 Sq. Ft. Carpet area, CTS No. 1705, Village Vileparle West, Taluka Andheri and Society has holding Share certificate No. 2 holding five shares of Rs. 50/- each bearing No. 6 upto 10 both inclusive Date: 16/05/2023

Place: Mumbai Yatin Nagin Shah B.Com.,LL.M. Advocate High Court
Off: Navin Nagar 1, Tank Lane, Santacruz (W), Mumbai 400054 Email: adv.vatin@gmail.com Mob: 9869075337

PUBLIC NOTICE

NOTICE IS HEREBY given for investigating and certifying the title of the Rambha Cooperative Housing Society Limited to the property described in the Schedule below ["said Property"]. All persons claiming or having any share, right, title, interest, demand or claim against or to the said Property or any part thereof by way of mortgage, gift, sale, transfer, lease, sublease, assignment, license, tenancy, sub-tenancy, inheritance covenants, lien, charge, trust, maintenance, easement, possession of otherwise howsoever are required to make the same known in writing along with documentary evidence in that regard to the undersigned at his office at Plot No. 417, Vishwavineet, D. K. Sandu Marg, Chembur, Mumbai 400071 and by email to the undersigned at amoltembe@gmail.com within 14 days from the date of publication hereof. Otherwise the title will be certified without reference to such claim, and the same, if any, will be considered as waived

SCHEDULE ABOVE REFERRED TO

ALL THAT piece or parcel of land admeasuring 1,621.23 square metres bearing CTS Nos. 5012 to 5018 of village Ghatkopar Kirol and bearing Final Plot No.15 of the Town Planning Scheme No. I of Ghatkopar along with the building named Rambha Apartments comprising of stilt, six upper floors and four closed garages standing thereon, which property is situate lying and being at Khokhani Lane, Ghatkopar (East) in Greater Mumbai, ir the Registration District and Sub-District of Mumbai Suburban and which land is bounded as follows:

On or towards the North: By Khokhani Lane: On or towards the South: By Jethabhai Lane:

On or towards the West: By land bearing CTS No. 5034 of village Ghatkopa Kirol; and On or towards the East: By land bearing CTS No. 5011 of village Ghatkopar

MUMBAI DATED THIS 16th DAY OF MAY 2023 AMOL K. TEMBE

ADVOCATE HIGH COURT

360 ONE PRIME LIMITED

CIN: U65990MH1994PLC080646 Regd. Office: 360 ONE Centre, Kamala City, Senapati Bapat Marg, Lower Parel (West), Mumbai 400

013, Maharashtra, India. | Tel: (91-22) 4876 5600; Fax: (91-22) 4875 5606 Email id: nbfc-compliance@iiflw.com | www.iiflwealthprime.com

wealth **360** m

कंपनी कायदा, 1956 च्या तर्तुरींनुसार गठीत झालेल्या आणि रिझर्व बँक ऑफ इंडिया ('आरबीआय') द्वारे नॉन-डिपॉझिट अंतर्गत नॉन-बँकिंग फायनान्शीयल कंपनी (' एनबीएफसी' किंवा ' कंपनी') म्हणून नोंदणीकृत झालेल्या आणि आपले नोंदणीकृत कार्यालय 360 वन सेंटर, कमला सिटी, सेनापती बापट मार्ग, लोअर परेल (पश्चिम) मुंबई– 400 013 येथे असलेल्या कंपनीद्वारे असे सूचित करण्यात येते की आरबीआय द्वारे जानेवारी 13, 2000 रोजी दिलेल्या परिपत्रक क्रमांक DNBS.(PD).CC.No.12/02.01/99-2000 नुसार जानेवारी 11, 2023 रोजी कंपनीच्या नावामध्ये बदल करण्याकरिता कोणतीही हरकत नसल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे सगळ्यांनी हे लक्षात घ्यावे की, रजिस्ट्रार ऑफ कंपनीज, मुंबई द्वारे दिलेल्या नव्या प्रमाणपत्रास अनुसरून 'आयआयएफएल वेल्थ प्राईम लिमिटेड' चे नाव **'360 वन प्राईम लिमिटेड** ,18 एप्रिल 2023 रोजी जारी केलेलया नवीन प्रमाणपत्रानुसार केले आहे.

360 वन प्राईम लिमिटेड करत अमित मंडारी कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकार (A 25871)

स्थळ : मुंबई तारीख: मे 15, 2023

Bank of India

Relationship beyond banking

ॲसेट रिकव्हरी मॅनेजमेंट ब्रांच

बँक ऑफ इंडिया बिल्डिंग, पहिला मजला, २८, एस. व्ही. रोड, अंधेरी (प), अंधेरी पश्चिम रेल्वे स्टेशनजवळ, मुंबई - ४०००५८ महाराष्ट्र.

• फोन क्र. (०२२) २६२१०४०६/०७ • ईमेल: Asset.mnz@bankofindia.co.in

राखीव थकीत रक्कम

स्थावर मिळकतीच्या विक्रीकरिता ई-लिलाव

सिक्युरिटायझेशन ऑण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ऑसेटस् ऑण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ऑक्ट, २००२ सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८(६) च्य परंतुकांन्वये स्थावर मत्तेच्या विक्रीकरिता ई-लिलाव विक्री सूचना.

सर्वेसामान्य जनता आणि विशेषतः खालील कर्जदार आणि हमीदारांना याद्वारे सूचना देण्यात येते की, खालील वर्णिलेल्या मिळकती या बँक ऑफ इंडिया (तारण धनको) कडे गहाण/प्रभारित आहेत, ज्यांचा अ**न्ययीक/प्रत्यक्ष कब्जा** बैंक ऑफ ऑफ इंडियाच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी घेतला आहे, त्या संबंधित कर्जदार आणि हमीदार यांच्याकडून बैंक ऑफ इंडियाकडे असलेल्या गराण प्रमासित तारण मत्तासारेक्ष येथे खाली दिलेल्या तपशिलाप्रमाणे संबंधित थकबाकीच्या वसुलीसाठी ''जे आहे जेथे आहे'', ''जे आहे जसे आहे '' आणि ''जे काही आहे तेथे आहे'' तत्त्वाने विकण्यात येणार आहेत. राखीव किंमत आणि इसारा अनामत रक्कम प्रत्येक तारण मत्तेसमोर दर्शविण्यात आली आहे. विक्री येथे खालील पुरविलेल्या ई-लिलाव प्लॅटफॉर्ममार्फत निम्नस्वाक्षरीकारांद्वारे करण्यात येईल.

(ई-लिलावाची तारीख -०९.०६.२०२३)

मिलकतीच्या

अ. क्र.	खाते/कर्जदार/ हमीदारांचे नाव	मिळकर्तींचे वर्णन	राखीव किंमत/ इअर रक्कम/	किमान बोलीवाढ (लाखात)	थकीत रक्कम (व्याज, दंड व्याज व खर्च वगळुन) लाखांत	सीईआरएसएआय सिक्युरिटी इंटरेस्ट/ ॲसेट आयडी	मिळकतीच्या ठिकाणी निरीक्षणाची तारीख/वेळ	संपर्क क्र.
	आयव्हीआस्सीएल इंदोर गुजरात टोलवेज लिमिटेड,	ओपन जमीन मोजमापित १३.८० एकर्स, ॲबसॉप्शंन एअरकॉर्न इंजिनिअर्स प्रायवहेट लिमिटेड नावे स्थित येथे वेदुक्वडा गाव, अततुतपुरम मंडळ, जि. विशाखापटनम, आंध्र प्रदेश ५३१.०४. किस्तें क्र. ८७/१सी, ८७/१एल, ७/१पी, ८५/१औ, ८९/१औ, ८९/१औ, ८९/१औ, ८९/१औ, ८९/१औ, ८९/१औ, ८९/१औ, ८९/१ण, ८८/१ण, ८८/१ण, ८८/१औ, ८०/४ण, ८०/४एक, ८०/४एक, ८०/४एक, ८०/४णी, ८०/४एक, ७८/५औ, ८०/४च्यु, ८१/२आर, ८१/१औ, ८१/२ण, ८७/५औ, ७८/५औ, ७८/५औ, ७८/५औ, ७८/५२, ७८/५औ, ७८/५३, ७८/५३म, ७८/५औ, ७८/५३म, ७८/५आय, १००/२,८१/२ए (प्रत्यक्ष कळ्ळा)	१०६७.०० / १०६.७०	१०.००	२१६७३४	२०००१६१२७८३६	२२.०५.२०२३ / स. ११:०० वा. ते दु. १:०० वा.	९७०२६०२४६८ /(०२२) २६२१०४०६ /०७
१	टालवंज लिमिटंड, हमीदार:- ● श्री. ई पुधीर रेड्डी ● आयव्हीआरसील लि. ● ॲबसॉप्शंन एअस्कॉर्न इंजिनिअर्स प्रायव्हेट लिमिटंड १ ● गाजुवाका डेव्हल- पर्स प्रा लि ● आयव्हीआरसीएल स्टील कन्स्ट्रकशन आणि सर्व्हिंस लि. ● तिरुमणी डेव्हलपर्स प्रा. लि. ● श्री. शिवप्रसाद शिवदत्ता शुक्ला	ओपन जमीन मोजमापित १६.१२ एकर्स, आयब्हीआस्सीएल स्टील कन्स्ट्रक्शन आणि सिव्हिंस ितिमिटेड नावे स्थित येथे वेदुक्वडा गाव, अत्तुतपुरम मंडळ, जि. विशाखापटनम, आग्न प्रदेश ५३१.०४१. ७ सच्हें क्र. ८७/१ए, ९७/२डी, ८१/२वे, ८१/२वे, ८१/२वे, ८१/२वे, ८९/१वे, ७७/१, ७७/१, ७७/१, ७७/१, ७०/१, ७०/१वे, ७०/१, ७९/१, ९०/१, ७९/१, ७९/१, ७९/१, ७९/१, ७९/१, ९९/१, ९९/१, ११९/६, ११९/६, ११९/६, ११९/६, ११९/६, १९९	१२७०.०० / १२७.००	१०.००	२१६७३४	२०००१६१३५२५४	२२.०५.२०२३ / स. ११:०० वा. ते दु. १:०० वा.	९७०२६०२४६८ / (०२२) २६२१०४०६/०७
		ओपन जमीन मोजमापित १९.५२ एकर्स, तिरुमणी डेव्हलपर्स प्रायब्हेट लिमिटेड नावे स्थित येथे हिएएम गाव, अतजुतपुरम मंडळ, जि. विशाखापटनम आणि ओपन जमीन मोजमापित ३.५० एकर्स, तिरुमणी डेव्हलपर्स प्रायब्हेट लिमिटेड नावे स्थित येथे हिएपुरम गाव, संबिद्धी मंडळ, जि. विशाखापटनम, आंध्र प्रदेश सक्ट क्र. ७/(१), ७/(१), ७/(१), १६२/५, १६२/६, १६२/२, १६२/२, १६२/२, १६२/२, १५५-१, १५५-१, १५५-१	१४७९.०० / १४७.९०	१०.००	२१६७३४	२०००१६००७८७३	२२.०५.२०२३ / स. ११:०० वा. ते दु. १:०० वा.	९७०२६०२४६८ / (०२२) २६२१०४०६/०७
		ओपन जमीन मोजमापित ३३.५९ एकर्स, शिवप्रसाद शिवदत्ता शुक्ला यांच्या नावे स्थित येथे गट क्र. ५४/१, ५४/२, ५५/१, ५५/२, ५६, ५८/१, ५८/२,५९/२, ५९/३, ६०, ६६/१/२, ५४, ७५/१, ७५/२, ७६/१,७६/२/१, ७६/२/२, ७६/३ ते ७६/९, वालख गाव, तालूका मावळ, जिल्हा पुणे, महाराष्ट्र ४१० ४०५ (प्रत्यक्ष कळ्जा)	२६५७.०० / २६५.७०	१०.००	२१६७३४	२०००१८५९७१६१	२२.०५.२०२३ / स. ११:०० वा. ते दु. १:०० वा.	९७०२६०२४६८ /(०२२) २६२१०४०६/०७
		३२१६, खासरा क्र. २७०८/२६१६, ब्लॉक क्र. पी, बीडोन पुरा, कारोळ बाग, नवी दिल्ली, श्री. भविन नलीनकांत शाह आणि श्री. निशांत भविन शाह यांच्या नावे. * क्षेत्र: ७४७ चौ.फू (प्रत्यक्ष कब्जा)	८१.०० / ८.१०	१.००	२१५९.२८	२००००७२४८८२८	२३.०५.२०२३ / स. ११:०० वा. ते दु. १:०० वा.	८६५२२७५३२ /(०२२) २६२१०४०६/०७
		ओपन जमीन धारक प्लॉट क्र. ८, सेक्टर ३, पुष्पराज गाव, मौजे कुंदाल, तालूका सानंद जि.,अहमदाबाद, श्री. भविन नलीनकांत शाह यांच्या नावे. * क्षेत्र: ५१४३ चौ.याड्सं (प्रत्यक्ष कब्जा)	६८.०० / ६.८०	१.००	२१५९.२८	२००००७२४५७६७	२३.०५.२०२३ / स. ११:०० वा. ते दु. १:०० वा.	८६५२२७५३२ /(०२२) २६२१०४०६/०७
	मे. केशवलाल खेमचंद ॲण्ड सन्स प्रा. लि. कर्जदार/हमीदार: • नलीनकांत केशव शाह • निशांत भविन शाह • भविन नलीनकांत शाह	ओपन जमीन धारक प्लॉट क्र. ९, सेक्टर ३, पुण्यराज गाव, मौजे कुंदाल, तालूका सानंद जि.,अहमदाबाद, श्री. भविन नलीनकांत शाह यांच्या नावे. * क्षेत्र: ४८२४ चौ.यार्ड्स (प्रत्यक्ष कब्जा)	ξγ.οο / ξ.γο	१.००	२१५९.२८	२००००७२४६०६१	२३.०५.२०२३ / स. ११:०० वा. ते दु. १:०० वा.	८६५२२७५३२ /(०२२) २६२१०४०६/०७
		ओपन जमीन धारक प्लॉट क्र. ३०४, सेक्टर १, पुष्पराज गाव, मौजे कुंदाल, तालूका सानंद जि.,अहमदाबाद, श्री. भविन नलीनकांत शाह यांच्या नावे. * क्षेत्र: १०१० चौ.यार्ड्स (प्रत्यक्ष कब्जा)	१४.०० / १.४०	१.००	२१५९.२८	२००००७२४६२७१	२३.०५.२०२३ / स. ११:०० वा. ते दु. १:०० वा.	८६५२२७५३२ /(०२२) २६२१०४०६/०७
, x		ओपन जमीन धारक प्लॉट क्र. ३०५, सेक्टर १, पुष्पराज गाव, मौजे कुंदाल, तालुका सानंद जि.,अहमदाबाद, श्री. भविन नलीनकांत शाह यांच्या नावे. * क्षेत्र: १०१० चौ.यार्ड्स (प्रत्यक्ष कब्जा)	१४.०० / १.४०	१.००	२१५९.२८	२००००७२४६३६८	२३.०५.२०२३ स. ११:०० वा. ते दु. १:०० वा.	८६५२२७५३२ /(०२२) २६२१०४०६/०७
		ओपन जमीन धारक प्लॉट क्र. ३०६, सेक्टर १, पुष्पराज गाव, मौजे कुंदाल, तालूका सानंद जि.,अहमदाबाद, श्री. भविन नलीनकांत शाह यांच्या नावे. * क्षेत्र: १०१० चौ.याड्स (प्रत्यक्ष कब्जा)	१४.०० / १.४०	१.००	२१५९.२८	२००००७२४६४८६	२३.०५.२०२३ / स. ११:०० वा. ते दु. १:०० वा.	८६५२२७५३२ /(०२२) २६२१०४०६/०७
		ओपन जमीन धारक प्लॉट क्र. ०२, सेक्टर ३, पुष्पराज गाव, मौजे कुंदाल, तालुका सानंद जि.,अहमदाबाद, श्री. निशांत भविन शाह यांच्या नावे. * क्षेत्र: २७५३ चौ.याड्स (प्रत्यक्ष कब्जा)	४५.०० / ४.५०	१.००	२१५९.२८	२००००७२४७०३७	२३.०५.२०२३ / स. ११:०० वा. ते दु. १:०० वा.	८६५२२७५३२ /(०२२) २६२१०४०६/०७
		ओपन जमीन धारक प्लॉट क्र. ३, सेक्टर ३, पुण्यराज गाव, मौजे कुंदाल, तालूका सानंद जि.,अहमदाबाद, श्री. निशांत भविन शाह यांच्या नावे. * क्षेत्र: ३५९७ चौ.यार्झ्स (प्रत्यक्ष कब्जा)	83.00 / 8.30	१.००	२१५९.२८	२००००२५८०२००	२३.०५.२०२३ / स. ११:०० वा. ते दु. १:०० वा.	८६५२२७५३२ /(०२२) २६२१०४०६/०७

ई-लिलावाच्या अटी आणि शर्ती खालीलप्रमाणे

कोणतेही दावे विचारात घेतले जाणार नाहीत

. -िलिलाव ''जे आहे जेथे आहे तत्वाने'', ''जे आहे जसे आहे तत्वाने'' आणि ''जे काही आहे तेथे आहे तत्वाने'' तत्वाने करण्यात येईल लिलाव भारत सरकारचे मान्यता प्राप्त सेवा पुरवठादार e-B इंटिग्रेटेड पोर्टल (https://ibapi.in) मार्फत करण्यात येईल. ई-लिलाव बोली प्रपत्र, घोषणा, ऑनलाईन लिलाव विक्रीच्या सर्वसाधारण अटी आणि शर्ती वेबसाईट

लिलाव १० मिनिटांच्या अमर्याद विस्तारासह ०९.०६.२०२३ रोजी स. ११.०० दु. ४.०० भाप्रवे दरम्यान वेबसाईट <u>https://www.mstcecommerce.com/ auctionhome/ibapi/index.isp.</u> मार्फत ऑनलाईन ई-

बोलीदार https://www.ibapi.in ला भेट देऊ शकतात, जेथे बोलीदारांसाठी ''मार्गदर्शक तत्वे'' एज्युकेशनल व्हिडिओसह उपलब्ध आहेत. बोलीदारांनी पुरेशा आधी खालील औपचारिकता पूर्ण करायच्या आहेत. टप्पा १: बोलीदार/खरेदीदारांची नोंदणी : बोलीदारांनी त्यांचा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी वापरून ऑनलाईन पोर्टल <u>https://www.mstcecommerce.com/auctionhome/ibapl/index.jsp.</u> वर नोंदणी करावची आहे. टप्पा २: केवायसी पडताळणी : बोलीदारांनी आवश्यक केवायसी दस्तावेज अपलोड करायचे आहेत. केवायसी दस्तावेजांची ई-लिलाव सेवा पुखठादारांकडुन पडताळणी करण्यात येईल (२ कामकाजाचे दिवस लागू शकतात).

टप्पा ३: त्यांच्या ग्लोबल इएमडी वॉलेटमध्ये इअर रकमेचे हस्तांतर : ई-लिलाव पोर्टलवरील जनरेट केलेली चलान वापरून एनईएफटी वापरून फंडाचे ऑनलाईन/ऑफलाईन ट्रान्सफर करणे.

टप्पा १ ते टप्पा ३ ई-लिलावाच्या तारखेपूर्वी पुरशा आधी बोलीदारांनी पूर्ण करायचा आहे. बोलीदार नोंदणी आणि बोली मार्गदर्शनासाठी बोलीदार <u>https://www.ibapi.in</u> ला भेट देऊ शकतात. एमएसटीसीचा हेल्पलाईन तपशील/संपर्क व्यक्ती तपशील:

नाव	ई-मेल आयडी	लॅण्डलाईन क्र.	मोबाईल क्र.	
श्री. अरघा सेनगुप्ता, सीएम	argha@mstcindia.co.in		०९२३१६९०२४९	
श्रीम. स्रबनी बराई, मॅनेजर	sbarai@mstcindia.co.in		०९०५१०७७८८६	
श्री. राकेश रंजन, एएम	rranjan@mstcindia.co.in	२२८९-५०६४ (डी)	०९९१९७००२३३	
श्री. रितेश नाथ, डीएम	rnath@mstcindia.co.in	4487-4048 (51)	०९६६८५५१३९५	
श्री. बिष्णुपदा बारिक, एसएम (एफ ॲण्ड ए)	bbarik@mstcindia.co.in		०९०८८०१३८८९	
श्री. सुरजित हेंब्राम डीएम (एफ ॲण्ड ए)	shembram@mstcindia.co.in		०९८८६८५५५६०	

टोल फ्री क्र. : १८००१०३५३४२

ibapi@allahabadbank.in येथे संपर्क करावा प्राधिकृत अधिकाऱ्यांचे चांगले ज्ञान आणि माहितीनुसार मिळकत/तींवर बोजा नाही. तथापि इच्छुक बोलीदारांनी त्यांची बोली सादर करण्यापूर्वी मिळकतीला बाधक दावे/हबक/थकबाकी आणि लिलावासाठी ठेवलेल्य मिळकत /तींचे हक्क. बोजा संदर्भात त्यांची स्वतंत्र चौकशी करावी. ई-लिलावाची जाहिरात ही काही बँकेचे सादरीकरण किंवा वचन मानण्यात येऊ नये. मिळकत बँकेला जात किंवा अजात विद्यमान आणि भविष्यातील बोजासह विकण्यात येईल. प्राधिकृत अधिकारी/तारण धनको कोणत्याही त्रयस्थ पक्षकाराचे दावे/हक्क/थकबाकीकारेता जबाबदार राहणार नाही. विक्रीसाठी ठेवलेल्या मिळकत/र्तीच्या संदर्भात ऑनलाईन बोली सादर केल्यानंत

इसारा अनामत खकम (इअर) ऑनलाईन बोली सादर करण्यापूर्वी आयबीएपीआय पोर्टल मध्ये नमुद आणि मार्गदर्शनानुसार बँक खात्यामध्ये आरटीजीएस/ एनईएफटी/फंड टान्सफरमार्फत जमा करणे आवश्यक आहे. केवायसी दस्तावेज म्हणजे १.ओळखीचा पुरावा (केवायसी) म्हणजेच व्होटर आयडी कार्ड/ड्रायव्हिंग लायसन्स/पासपोर्ट इ. २. पत्रव्यवहाराकरिता विद्यमान पत्याचा पुरावा, ३. बोलीदाराचे पॅनकार्ड ४. बोलीदाराचा वैध ई-

निरीक्षणाची तारीख वरील नमुद संपर्क क्रमांकावर पूर्व वेळ ठरवून नमुद केलेल्या वेळी वरील कोष्टकात नमुद नुसार राहील.

संभाव्य बोलीदार आयबीएपीआय पोर्टल यांचेकडून ई-लिलावावरील ऑनलाईन प्रशिक्षण घेऊ शकतात.

बोलीदारांनी योग्य तपशिलासह विहित प्रपत्रात फक्त ऑनलाईन प्रक्रियेद्वारे मिळकतीकरिता बोली सादर करणे आवश्यक आहे. बोलीदारांनी विक्रीच्या अटी आणि शर्ती वाचल्याचे आणि समजुन घेतल्याचे मानण्यात येईल आणि त्यांच्यावर बंधनकारक राहतील

बोली मूल्य आरक्षित मूल्यापेक्षा जास्त असावे आणि बोलीदार त्यांचा पुढील प्रस्ताव क. १.०० लाख/५.०० लाख/ १०.०० लाख (कपये एक लाख/पाच लाख/दहा लाख) च्या पटीत वाढवू शकतात.

बोली सादर करण्यापूर्वी मिळकतीबाबत त्यांचे समाधान आणि निरीक्षण करणे ही इच्छुक बोलीदाराची जबाबदारी राहील. .१९. यशस्वी बोलीदाराची इसारा अनामत रक्कम (इअर) विक्री मोबदल्याचा भाग म्हणून राखून ठेवण्यात येईल आणि अयशस्वी बोलीदाराची इअर ई-लिलाव विक्री प्रक्रिया संपल्यावर परत करण्यात येईल. १९. इसारा अनामत रकमेवर कोणतेही व्याज देय नाही. यशस्वी बोलीदाराने त्याच दिवशी किंवा जास्तीत जास्त पुढील दिवशी प्राधिकृत अधिकाऱ्यांनी बोली किंमत स्वीकारल्यानंतर त्वरित अगोदर जमा केलेल्या (इअरसह) खरेदी

रकमेच्या २५% आणि विक्री किंमतीची उर्वरित विक्रीपासून १५ दिवसात वा पूर्वी जमा करणे आवश्यक आहे. लिलाव बँकेच्या निश्चतीअधीन राहील. कुठल्याही टप्प्यावर यशस्वी बोलीदाराने रक्कम जमा करण्यात कसूर केल्यास अगोदर जमा केलेले सर्व पैसे जप्त करण्यात येतील आणि मिळकत पुन्हा विक्रीसाठी ठेवण्यात येईल आणि कसूरवार बोलीदाराचा मिळकत/रकमेच्या संदर्भात दावा/हक्क राहणार नाही.

😩 संभाव्य पात्र बोलीदार ई– लिलावाच्या तारखेपूर्वी **आयबीएपीआय** पोर्टल कडून ई–लिलावावरील ऑनलाईन प्रशिक्षण घेऊ शकतात. प्राधिकृत अधिकारी/ बँक किंवा मे. ई–प्रोक्युअरमेंट टेक्नॉलॉजिस लि. ऑक्शन टायगर हे इंटरनेट नेटवर्क प्रॉब्लेम/वीज जाणे किंवा कोणत्याही तांत्रिक अडचणी इ. करिता जबाबदार राहणार नाहीत. अशा आकस्मिक घटना टाळण्यासाठी बोलीदारांना ई-लिलाव प्रक्रियेत यशस्वीरित्या सहभागी होण्यासाठी तांत्रिकदृष्ट्या योग्य उपकरणे, पाँवर बॅकअपची खात्री करण्याची विनंती करण्यात येत आहे.

१४. खरेदीदाराने प्रयोज्य मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्क/इतर प्रभार इ. आणि सांविधिक/विना-सांविधिक थकबाकी, कर, निर्धारण प्रभार इ. कोणाचीही देणी भरायची आहेत. . उच्चतम प्रस्ताव स्वीकारण प्राधिकृत अधिकारी/बँकेवर बंधनकारक नाही आणि त्यांना कोणताही किंवा सर्व प्रस्ताव स्वीकारणे किंवा नाकारणे किंवा कोणतेही कारण न देता कोणत्याही वेळी ई-लिलाव तहकूब/पुढे ढकलणे/रह

करणे किंवा लिलाव प्रक्रियेतन कोणतीही मिळकत किंवा तिचा भाग काढ़न घेण्याचे सर्वस्वी हक्क आणि स्वेच्छा निर्णय राहतील. .६. विक्री प्रमाणपत्र फक्त खरेदीदार/अर्जदाराच्या नावे जारी करण्यात येईल आणि कोणत्याही अन्य नावाने जारी करण्यात येणार नाही.

७. विक्री सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रकान ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अंतर्गत विहित नियम/अटीच्या अधीन राहील. विक्रीच्या अटी आणि शर्तीवर पुढील चौकशी /तपशील काही असल्यास दिलेल्या संपर्क क्रमांकावरुन प्राप्त करता येईल.

१८. कोणीही सहभागी होणाऱ्यांनी स्वतःची नोंदणी केल्यानंतर इअर जमा केली आहे आणि त्यानंतर त्यांची ई–बोली सादर केली नाही तर ते आयबीएपीआय पोर्टल मध्ये विनिर्दिष्ट पद्धती मार्फत बोली रक्कम राखून ठेवू शकतात.

१९. प्रयोज्य असेल तेथे जीएसटी यशस्वी बोलीदाराने भरायचा आहे.

कर्जदार/हमीदारांसाठी विक्री सूचना निम्नस्वाक्षरीकार बँक ऑफ इंडियाचे प्राधिकृत अधिकारी असल्याने, ही विक्री सूचना जारी करण्याचे व सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ आणि त्याअंतर्गत बनवलेले नियम ह्यांच्या अन्वये विक्रीचे सर्व अधिकार वापरण्याचे संपूर्ण अधिकार आहेत. वर वर्णन केलेल्या बँकेने मंजूर केलेल्या कर्जाच्या संबंधात व्याज आणि खर्च व आकार इ. सह थकीत रकमेचे प्रदान करण्यात तुम्ही कसूर केली आहे. म्हणून ६० दिवसांत उपरोक्त रक्कम अदा करण्यासाठी कलम १३(२) अन्वये बँकेने तुम्हा सर्वांना एक मागणी सूचना जारी केली. ६० दिवस संपुनही तुम्ही रकमेचे प्रदान केलेले नाही म्हणून, प्राधिकृत अधिकाऱ्यांनी कलमे १३(४) अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून वरील परिशिष्टात सविस्तर वर्णन केलेल्या तारण मत्तांचा कब्जा घेतला. तुम्हाला याद्वारे सूचना देण्यात येते की, विक्रीच्या निर्धारित तारखेपूर्वी वरील रेककम तुम्हें प्रदान करावी, कसूर केल्यास, मिळकतीची विक्री केली जाईल आणि शिछुक थकबाकी काही राहिल्यास व्याज व खर्चासह तुमच्याकडून वसूल केली जाईल. कृपया ध्यानात ठेवावे की, मागणी सूचना, कब्जा घेणे, मूल्यांकन आणि विक्री इ. शी संबंधित सर्व खर्च, पहिल्यांदा निम्नस्वाक्षरीकार रोकड करतील त्या विक्री रकमेतुन वजा केले जातील आणि विक्री किंमतीपैकी उर्वरित रककम तुमच्या वरील दायित्वात वर्ग केली जाईल. इसारा रक्कम जमा करण्यासहित

त्याच्या अटी आणि शर्तीवर होणाऱ्या लिलावात सहभागी होण्याची मोकळीक तुम्हाला आहे. दिनांक : १६.०५.२०२३ ठिकाण : मुंबई.

प्राधिकृत अधिकारी, बँक ऑफ इंडिया

कैरा कॅन कंपनी लिमिटेड

एल२८१२९एमएच१९६२पीएलसी०१२२८९ नोंदणीकृत कार्यालय : आयन हाऊस, डॉ. ई. मोझेस रोड, महालक्ष्मी, मुंबई - ४०० ०११

शुद्धिपत्रक

सदर वर्तमानपत्रात दि. १३.०५.२०२३ रोजी ग'काशित सूचनेमध्ये लाभांश नोंद दिनांक अनवधानाने बधवार, दि, ४ मे , २०२३ अशी छापन आली आहे. तरी सुधारित तारीख बुधवार, दि. २४ मे, २०२३ अशी वाचण्यात यावी.

सूचना

याद्वारे सूचना देण्यात येते की, अजय कुमार यांच्या नावामधील लार्सन ॲन्ड टर्बो लि चे पढील शेअर प्रमाणपत्र हे हरवत तस्वाक्षरीकारांनी कंपनीला प्रतिलपी शेअर प्रमाणपत्र जारी करण्यास अर्ज केला आहे. किंवा गहाळ झाले आहे आणि निम्न धारण केलेल्या सिक्युरिटी विभिन्न क्र.

सिक्युरिटीजची संख्या प्रमाणपत्र क्र. १४४५५३८९८ २६९०४२ १४४५५३८२४ ३८२६२२ ५८०९३१९६८ ५८०९३२११७ 999 १३३३८७३ १३९२३६३६४८ १३९२३६३७५९

कोणतीही व्यक्ती ज्यांना सदर शेअर्सच्या संदर्भात कोणताही दावा असल्यास तसे कंपनीचे प्रबंधक **केफिन टेक्नॉलॉजीस लिमिटेड**, सेलेनिअम टॉवर बी, प्लॉट क्र. ३१–३२, गच्चीबोचली, फायनान्शल डिस्ट्रीक्ट, हैंद्राबाद–५०००३२ येथे य ारखेपासून एक महिन्याच्या आत कळवावे, अन्यथा कंपनी प्रतिलपी शेअर प्रमाणपत्र जारी करेल.

पता: १. शिशुसेवायातन १३ एडब्ल्युएचओ कॉलनी, अंबाबरी, जयपूर-३०२०१२ (शेअर प्रमाणपत्रानूसार) सानुत्यावाता १२२ एउच युर्वा काराना, जवावरा, जवकू १२८१४ (साज
 आर-१०८, अंसल सुशांत सीटी, मचवा, जवकू (निवासी)
 एच क्र. २६६९, ट्रॅन्किला वे, दुलुथ, जॉर्जिया-३००९७४९९३, युएसए(सध्या)

अजय कुमार सुरान अजय कुमार (शेअर प्रमाणपत्रानुसार

प्रत्यक्ष कब्जा सूचना

शाखा काषालय: आयताआवताञाच चचारारा, जायाताचा के हिट्ट होणे, महाराष्ट्र- ४००६०४. शाखा कार्यालय: आयसीआयसीआय बँक लि., कार्यालय क्र. २०१-बी, २ रा मजला, रोड क्र. १, प्लॉट

निम्नस्वाक्षरीकारांनी आयसीआयसीआय बँक लिमिटेडचे प्राधिकृत अधिकारी म्हणून सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड ए-फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (ए-फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करुन सदर सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसात सूचनेत नमूद केलेली रक्कम चुकती करण्यासाठी खालील नमूद कर्जदारांना (दीवाण हाकसिंग फायनान्स लि. दारे आयसीआयसीआय बँकेला देण्यात आलेल्या अभिस्तांकना अंतर्गत) डीएचएफएल आणि कर्जदार यांच्य दरम्यान झालेल्या कर्ज कराराला अनुसरुन गृहकर्ज सुविधा मंजूर करण्याच्या संदर्भात तारणाच्या अंमलबजावणीच्या संबधातील मागणी सूचना जारी केली आहेत. . कर्जदारांनी सदरह रक्कम चुकती करण्यास कसूर केलेली आहे म्हणून कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना याद्वारे देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खालील नमूद तारखेरोजीस सदरह अधिनियमाच्या कलम १३(४) सहवाचता सदरह नियमावलीच्या नियम ८ अन्वये त्याला/तिला प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून खालील वर्णिलेल्या मिळकतीचा कब्जा घेतलेला आहे. विशेषत: कर्जदार अणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे सावधान करण्यात येते की, त्यांनी सदरह मिळकतीच्या देवघेवीचा व्यवहार करु नये आणि सदरह मिळकतीच्या देवघेवीचा कोणताही व्यवहार हा आयसीआयसीआय बँक लिमिटेडच्या प्रभाराच्या अधीन राहील

व्यवपाया व्यवहार कर गय जागि संवर्द्ध निष्यक्षा व्यवपाया कागताहा व्यवहार हा जावताजावताजाव यक रितानटङ्खा प्रमाराच्या जवाग राहारा.						
अ.	कर्जदाराचे नाव/कर्ज खाते क्रमांक	मिळकतीचे वर्णन/	मागणी सूचनेची	शाखेचे		
क्र.	(डीएचएफएल ओल्ड लॅन आणि	प्रत्यक्ष कब्जाची तारीख	तारीख/ मागणी	नाव		
	आयसीआयसीआय न्यु लॅन)		सूचनेतील रक्कम (रु.)			
٤.	शेखर मधुकर नेवे व योगिता शेखर नेवे/ क्युझेडजे	वेस्ट साईड ब्लॉक क्र. डी, प्लॉट क्र. १७, सर्वे	एप्रिल ११, २०२२	जळगाव		
	एलएन००००५०३६०९७/०४४००००५२८२	क्र.१३०/२, साई गीता नगर, विठोबा नगरसमोर,	₹.			
		जूना खेडी रोड, जिल्हा जळगाव महाराष्ट्र-४२५००१	२१,७७,००४.००/-			
		कब्जाची दिनांक: मे १२, २०२३				

वरील नमूद कर्जदार/हमीदार यांना रक्कम चुकती करण्यासाठी याद्वारे ३० दिवसांची सूचना देण्यात येत आहे, अन्यथा सिक्युरिटी इंटरेस्ट (ए.फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८ आणि ९ अंतर्गत तरतुर्दीनुसार सदर सूचना प्रसिध्दी तारखेपासून ३० दिवसांच्या समाप्तीनंतर गहाण मिळकतीची विक्री करण्यात येईल.

दिनांक : मे १६, २०२३ प्राधिकृत अधिकारी आयसीआयसीआय बँक लिमिटेड

प्रत्यक्ष कब्जा सूचना

नोंदणीकृत कार्यालय: आयसीआयसीआय बँक टॉवर्स, बांद्रा - कुर्ला कॉम्प्लेक्स, **PICICI** Home Finance बांदा (पर्व). मंबई-४०००५१.

कॉर्पोरेट कार्यालय: आयसीआयसीआय एचएफसी टॉवर, जेबी नगर, अंधेरी कुर्ला रोड, अंधेरी पूर्व, मुंबई- ४०००५९.

कर्जदारांचे नांव

अनु.

शाखा कार्यालयः १ला मजला, ए-१०१, बीएसईएल टेक पार्क, प्लॉट क्र. ३९/५ आणि ३९/५ए, वाशी स्टेशन समोर, सेक्टर ३०ए, वाशी, नवी मुंबई-

ज्याअर्थी. निम्नस्वाक्षरीकारांनी आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनी लिमिटेडचे प्राधिकृत अधिकारी म्हणून सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट. २००२ अन्वये आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) हल्स. २००२ च्या नियम ३ अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून सदर सचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासन ६० दिवसांत सचनेत नमद केलेली रक्कम चकती करण्यासाठी खालील नमूद कर्जदारांना मागणी सूचना जारी केल्या आहोत.

कर्जदारांनी सदरह रक्कम चुकती करण्यास कसूर केलेली आहे म्हणून कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना याद्वारे देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खालील नमूद तारखेरोजीस सदरह् अधिनियमाच्या कलम १३(४) सहवाचेता सदरह् नियमावलीच्या नियम ८ अन्वये त्याला/तिला प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून खालील वर्णिलेल्या मिळकतीचा कब्जा घेतलेला आहे. विशेषत: कर्जदार अणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे सावधान करण्यात येते की, त्यांनी सदरह मिळकतीच्या देवघेवीचा व्यवहार करु नये आणि सदरहू मिळकतीच्या देवघेवीचा कोणताही व्यवहार हा आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनी लिमिटेडच्या प्रभाराच्या

l	अ.	कर्जदार/सह-कर्जदाराचे	मिळकतीचे वर्णन/	मागणी सूचनेची तारीख/	शाखेचे
l	क्र.	नाव/कर्ज खाते क्रमांक	कब्जाची तारीख	मागणी सूचनेतील रक्कम (रु.)	नाव
	۶.	निलेश अनाजी पगारे (कर्जदार), उज्वला तायडे (सह–कर्जदार), एलएचएमयुएम००००१२८१६६५	प्लॉट क्र. १, बिल्डिंग एल२४, १०वा मजला, स्वप्नपुर्ती १००३, पनवेल-४००२०७, महाराष्ट्र, ४००२०७. सिमाबद्ध द्वारे- उत्तरः बिल्डिंग २३, दक्षिणः बिल्डिंग २७, पूर्वः बांधकाम अंतर्गत बिल्डिंग, पश्चिमः बिल्डिंग २५/ कब्जाची तारीखः १२-मे-२३.	१५-०६-२०२१ ह. २०,१०,१२८/-	वाशी- मुंबई-बी

वरील नमूद कर्जदार/हमीदार यांना रक्कम चुकती करण्यासाठी याद्वारे ३० दिवसांची सूचना देण्यात येत आहे, अन्यथा सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियमे ८ आणि ९ अंतर्गत तरतुर्दीनुसार सदर सूचना प्रसिध्दी तारखेपासून ३० दिवसांच्या समाप्तीनंतर गहाण मिळकतीची विक्री करण्यात येईल

दिनांक: मे १६, २०२३

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्सट्क्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इन्ट्रेस्ट ॲक्ट, 2002 (द ॲक्ट) च्या कलम 13(2) अन्वये सूचना

ઝ ાનુ.	(अ)	गहाज मालमताचा तपाराल	एनपाए । पनापा	वावता रववान (स्त.)
क्र.	(91)	(ন্ত্ৰ)	(क)	(ड)
1	कर्ज खाता क्र.	फ्लॅट नं203, दुसरा मजला, मोरया विला,	19.04.2023	रू.19,46,447.63 /-
	HHLKAL00508168	सर्व्हें नं.111, प्लॉट नं. 8, गाव धामोटे, तालुका		(रूपये एकोणीस लाख
	1. राणी मंच्छिंद्रनाथ गोमारे	कर्जत, जिल्हा रायगड-410101, महाराष्ट्र		सेहेचाळीस हजार चारशे
	2. चंद्राबाई भागाजी गोमारे	वाजार, गणरहा राजगड-410101, नहाराष्ट्र		सत्तेचाळीस आणि त्रेसष्ठ
	2. चंद्राबाइ मांगाजा गामार			
				पैसे फक्त) 19.04.2023
_			10.01.000	तारखेस
2	कर्ज खाता क्र.	फ्लॅट नं.2502, पंचवीस मजला, मॅनहट्टन विंग,	19.04.2023	रू.1,30,86,260.26 /-
	HHLGRN00412713	साई वर्ल्ड सिटी, गाव कोळखे, तालुका पनवेल,		(रूपये एक करोड तीस ला
	1.अक्षय नरेंद्र गांधी	जिल्हा रायगड, रायगड -410206, महाराष्ट्र		सहाऐंशी हजार दोनशे साट
	2.नरेंद्र मगनलाल गांधी			आणि सव्वीस पैसे फक्त)
	3. कृष्णा पेट्रोलियम केंद्र (त्यांचे			19.04.2023 या तारखेर
	भागीदारा द्वारे)			
	4. नयना नरेंद्र गांधी उर्फ नयना			
	नरेंद्र गांधी			
3	कर्ज खाता क्र.	फ्लॅट नं3301, तेहतीसवा मजला, इमारत	19.04.2023	रू.77,98,057.26/-
	HHLVSH00397545	नं.2ए, अधिराज संयम सिटी, गाव रोहिंजन,		(रूपये सत्याहत्तर लाख
	1. मुन्नर पी यादव उर्फ मुन्नर	तालुका पनवेल, जिल्हा रायगड,		अठ्याण्णव हजार सत्तावन
	प्रसाद यादव	रायगड -410206, महाराष्ट्र		आणि सव्वीस पैसे फक्त)
	प्रसाद यादव 2.राजीव कुमार यादव	रायगंड -410206, महाराष्ट्र		या तारखेस
				या तारखस
4	3.लालमणी मुन्नर यादव कर्ज खाता क्र.	 	19.04.2023	E 47.66.040.00 / /-
-		फ्लॅट नं. 702, सातवा मजला, विंग एफ, सुयश	13.07.2023	ক.17,66,249.23 /- (কা
	HHLVSH00453778	पार्क, प्लॉट नं. 123 ते 125बी, सेक्टर 23,		सतरा लाख सहासष्ठ हजा
	1. ठोकळ प्रशांत जंकू	उलवे, तालुका पनवेल, एमएसईबी ऑफिस		दोनशे एकोणपन्नास आणि
	2. रूतुंभरा प्रशांत ठोकळ	जवळ, नवी मुंबई, रायगड – 410206, महाराष्ट्र		तेवीस पैसे फक्त)
_	.		10.01.000	19.04.2023 या तारखेस
5	कर्ज खाता क्र.	फ्लॅट नं. 702, सातवा मजला, विंग एफ, सुयश	19.04.2023	रू.58,31,905.07 /-
	HHLVSH00392996	पार्क, प्लॉट नं. 123 ते 125बी, सेक्टर 23,		(रूपये अठ्ठावन लाख
	1. ठोकळ प्रशांत जंकू	उलवे, तालुका पनवेल, एमएसईबी ऑफिस		एकतीस हजार नऊशे पाच
	2. रूतुंभरा प्रशांत ठोकळ	जवळ, नवी मुंबई, रायगड – 410206, महाराष्ट्र		आणि सात पैसे फक्त)
				19.04.2023 या तारखेस
6	कर्ज खाता क्र.	फ्लॅट नं.04, पहिला मजला, शशांक अपार्टमेंट,	13.04.2023	रू.8,74,585.22 /-
	HHLNAS00340821	इंदिरा नगर, इंदिरा नगर चर्चच्या मागे, नाशिक		(रूपये आठ लाख चौऱ्याह
	1. रमेश दतात्रेय पाटील	422009, महाराष्ट्र		हजार पाचशे पंच्याऐंशी
	2. प्रणव रमेश पाटील	*		आणि बावीस पैसे फक्त)
	3. रोहिणी रमेश पाटील			13.04.2023 या तारखेस
7	कर्ज खाता क्र.	फ्लॅट नं.A3-3408, चौंतीस मजला,	18.04.2023	₹.7,27,05,309.59 /-
	HHLLPM00230741	ब्लॉक ए3, इंडियाबुल्स -स्काय फॉरेस्ट,		(रूपये सात करोड सत्यार्व
	1. गौतम महावीर शाह	प्लॉट सी.एस.नं.841, लोअर परळ विभाग,		लाख पाच हजार तीनशे नड
	2. हेमा गौतम शाह	सेनापती बापट मार्ग, एलिफन्स्टन रोड (पश्चिम),		आणि एकोणसाठ पैसे फत्त
	1			18.04.2023 या तारखेस
	3. शाह कन्सलटन्ट्स प्रायव्हेट लिमिटेड	मुंबई-400013, महाराष्ट्र		10.04.2023 या तारखस
8	ालामटड कर्ज खाता क्र.	 	18.04.2023	E 4 45 420 00 '
-		फ्लॅट नं.510, पाचवा मजला, इमारत B2,		रू.1,15,436.06 /-
	HHEKAL00444515	एक्सर्बिया वांगणी, फेज़ -।, गाव खाद्याचापाडा,		(रूपये एक लाख पंधरा
	1. सविता बारिया उर्फ सविता	तालुका कर्जत, रायगड-410101, महाराष्ट्र		हजार चारशे छत्तीस आणि
	किरणकुमार बारिया			सहा पैसे फक्त) 18.04.20
_	2. जिग्ना किरणकुमार बारिया		10.01.5555	या तारखेस
9	कर्ज खाता क्र.	फ्लॅट नं.510, पाचवा मजला, इमारत B2,	18.04.2023	रू.4,18,540.50 /-
	HHLKAL00442622	एक्सर्बिया वांगणी, फेज़ -।, गाव खाद्याचापाडा,		(रूपये चार लाख
	1. सविता बारिया उर्फ सविता	तालुका कर्जत, रायगड-410101, महाराष्ट्र		अठरा हजार पाचशे चाळी
	किरणकुमार बारिया			आणि पन्नास पैसे फक्त)
	2. जिग्ना किरणकुमार बारिया			18.04.2023 या तारखेस
10	कर्ज खाता क्र.	फ्लॅट नं.A3-3608, छत्तीसवा मजला, टॉवर	19.04.2023	₹.7,26,00,214.94 /-
	HHLLPM00230737	-ए3, इंडियाबुल्स -स्काय फॉरेस्ट, ज्युपिटर		(रूपये सात करोड सव्वीस
	1. प्रसन्न महावीर शाह	841 -स्काय टॉवर, प्लॉट सी.एस.नं.841,		लाख दोनशे चौदा आणि
	2. रूपाली प्रसन्न शाह	लोअर परेल विभाग, सेनापती बापट मार्ग,		चौऱ्याण्णव पैसे फक्त)
	3. शाह टेकनीकल कन्सलटन्ट्स	एलफिन्स्टन रोड (पश्चिम), मुंबई-400013,		19.04.2023 या तारखेस
	प्रायव्हेट लिमिटेड	महाराष्ट्र		
11	कर्ज खाता क्र.	फ्लॅट नं.605, सहावा मजला, विंग ए,	19.04.2023	₹.85,39,190.44 /-
	HLAPBOR00330252	कॉस्मिक हाइट्स, भक्ति पार्क -॥, प्लॉट नं.		(रूपये पंच्याऐंशी लाख
	1. आकाश जी सिसोदिया उर्फ	1A/9, गाव अनिक, तालुका कुर्ला, मुंबई		एकोणचाळीस हजार एकश्र
	ा. आकाश जा ।ससादिया उफ आकाश गौरीशंकर सिसोदिया	उपनगर जिल्हा, आयमॅक्स थिएटर जवळ,		ाएकाणचाळास हजार एकश् नव्वद आणि चव्वेचाळीस
				l .
	प्रॉपराइटर आशिका ट्रान्स बिल्ड	वडाळा पूर्व, मुंबई-400075, महाराष्ट्र		पैसे फक्त) 19.04.2023 ^व
	2. रुबी आकाश सिसोदिया			तारखेस

वर उल्लेख केलेल्या कर्जदारांनी कर्ज खात्याची आर्थिक शिस्त पळलेली नाही आणि कंपनीने सर्वसामान्य व्यवहारात भरलेल्या हिशोब पत्रकांनुसार प्रत्येक कर्जदाराकडे स्तंभ ''ड "मध्ये दर्शविल्याप्रमाणे थिकत रक्कम आहे.

3.सनिता जी सिसोदिया उर्फ

सनिता गौरीशंकर सिसोदिया

कर्जफेडीमध्ये कर्जदारांनी सातत्याने कुचराई केल्यामुळे कंपनीने कर्जदारांच्या कर्ज खात्यातील कर्ज रक्कम अनुत्पादक मालमता (स्तंभ क मध्ये तारीख अनुसार) म्हणून प्रचलित प्रथेनुसार वर्गीकृत केली आहे. परिणामी, वरील कायद्याच्या कलम 13(2) खाली प्रत्येक कर्जदाराला सूचीत करीत आहेत

वरील परिस्थिती लक्षात घेऊन, कंपनी वर उल्लेख केलेल्या कर्जदारांना सूचित करीत आहे की, त्याने / त्यांनी ही सूचना प्रसिद्ध झाल्यापासून 60 दिवसांच्या आत वर स्तंभ 'ड'मध्ये दर्शविलेल्या थिकत रकमे सह आजपर्यंत चे व्याज, खर्च आणि शुल्क संपूर्ण भरावे, तसे न केल्यास वर स्तंभ 'ब' मध्ये उल्लेख केलेल्या गहाण मालमत्तेच्या ताबा घेण्याचा कंपनीला अधिकार राहील.

कृपया नोंद घ्या की सरफेसी कायद्याच्या खंड 13 च्या उपखंड (8) च्या तरतुदीं अनव्ये ''कर्जदार सिक्युअर्ड क्रेडीटर यांची थकबाकीच्या सर्व किंमती, शुल्क आणि खर्चासहच्या सर्व रकमेचा ताब्यात असेल्या मालमत्तेच्या विक्रीची जाहीर लिलाव सूचना, बोली, किंमती आमंत्रित करणे, जाहीर निवीदा किंवा खासगी करार प्रकाशित होईपर्यंत भरणा करू शकतो. पुढे याचीही नोंद घ्यावी जर कर्जदार उपरोक्त लिखित वेळेत सिक्युअर्ड ॲसेट्स परत करू शकला नाही तर कर्जदार मालमत्ता परत मिळवण्यास पात्र नसेल.

सरफेसी कायद्याच्या खंड 13 च्या उपखंड (13) च्या तरतुदीच्या दृष्टीने, आपण येथे विक्री, भाडेतत्वावर किंवा सूचनेत संदर्भित सुरक्षित मालमत्ता (त्याच्य व्यवसायाच्या सर्वसाधारण वर्ग व्यतिरक्त) सुरक्षित लेनदार च्या पूर्व लिखित समंती शिवाय हस्तांतरित करण्यापासून प्रतिबंधित आहात.

स्थळ:रायगड/नाशिक/मुंबई

सही/-कृते इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्स लिमिटेड

प्राधिकृत अधिकारी

PUBLIC NOTICE

Notice has been given that my clients greed to purchase a Flat No.A-304, 3rd oor, Sai Anand CHS Ltd., Anand Nagai Dahisar (E), Mumbai 400 068 and also nolding 5 shares of Rs.50/- each bearing Distinctive Nos. 31 to 35 vide Share Certificate No.07 (hereinafter referred to as 'the said Flat and the said shares") from amesh S. Anchan, Sunit Ramesh Ancha & Shrenik Ramesh Anchan being the only legal heirs and legal representative of late Smt. Shalini Ramesh Anchan.

All person having any claim, right, title

and interest against or to the above mentioned Flat or the shares in respect thereof or any part thereof either by way of mortgage, inheritance, agreement, lease, lien, charge, trust, maintenance, asement, possession or by virtue of an testamentary or non-testamentary document/s or by virtue of succession, adoption, any suit, litigation, lis-pendense, dispute, decree, order, injunction, restriction, covenants, statutory order, notice/award, notification or otherwise nowsoever, are hereby called upon and equired to make the same known in writing with due evidence and detailed particulars hereof at our office at 101, Shree Vallabh lesidency, Daulat Nagar, Road No.3 orivli (E), Mumbai 400 066, within **15** days from the date of publication of Notice hereof by Registered Post A.D., failing which, such claims, if any, shall be deemed) have been waived and/or abandoned. SATISH SHARMA

ADVOCATES, HIGH COURT

ओरिएंट ॲबेसिव्हस लिमिटेड पनीचा ओळख कः: L24299MH1971PLC36653

नोंदणीकृत कार्यानयः लॉरेन्स ॲण्ड मायो हाऊस, ३रा मजला २७६ डि. एन. चौड, फोर्ट, मुंबई - ४०० ००१ दुरध्वनी कः: +९१-२२ ६६२२१७००

फॅक्स: +९१-२२ २२०७४४५२ ई-मेल पत्वा: investor@oalmail.co.in चंकेवरथळ: <u>www.orientabrasives.com</u>

सेबी (कर्तव्ये आणि प्रकटीकरण आवश्यक सूची) नियम, २०१५च्या नियम २९ आणि ४७ अन्वये सूचना देण्यात येत आहे की. ३१ मार्च, २०२३ रोजी संप्रलेल्या त्रैमासीक आणि वार्षिक लेखापरिक्षित निकाल निष्कर्ष पटलावर घेण्यासाठी आणि विद्विय वर्ष २०२२-२३ करिता कंपनीच्या समभागावर लाभांश जर असेल तर शिफारस करणे, या आणि अन्य कार्य सूची करिता कंपनीच्या संचालक मंडळाची सभा, **स्त्रोमवार, २२ मे, २०२३** रोजी घेण्याचे निश्चित करण्यात आले

रादर साराना कंपनीरया www.orientabrasives.com या संकेत स्थळावर तसेच स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com a www.nseindia.com या संकेत स्थलांवर सद्धा उपलब्ध आहे.

ओरिएंट ॲबेसिकस निमिटेड करित खही/ स्तीमा शर्मा कंपनी सचीव व

कम्प्नायन्स ऑफीसन

द्धिः १५ . ०५ . २०२३

थकित रक्कम (रू.)

एनपीए दिनांक

आहे.

जाहीर सूचना

याद्वारे सूचना देण्यात येते की, श्री. ईश्वरभाई जिवाभाई परमार यांचा मुलगा श्री गिरिश ईश्वरभाई परमार हे श्री. ईश्वरभाई जिवाभाई परमार यांचे भाऊ म्हणजेच १) श्री. महिंद्रभाई २) श्री. अरविंदभाई आणि ३) श्री. अमृतभाई यांसह गेल्या वीस वर्षापासून ५१/बी. लक्ष्मीबाई जगमोहनदास मार्ग. मुंबई-४०००३६ येथील तळ मजला, डी ब्लॉक, सिमला हाऊस को-ऑप हाऊसिंग सोसायटी लिमिटेड मधील गरेज क्र डी ५३ चा कब्जात आणि भोगवट्यात असून, सदर गरेजच्या संदर्भातील सदर दस्तावेज हे श्री. ईश्वरभाई जिवाभाई परमार यांच्या नावे आहेत, ज्यांचे ०३/१२/२००१ रोजी निधन झाले.

निम्नस्वाक्षरीकार श्री गिरिश ईश्वरभाई परमार यांनी सदर गॅरेज त्यांच्या नावे हस्तांतर करण्यााकरिता अर्ज दिला आहे. कोणतीही व्यक्ती ज्यांना सदर हस्तांतराकरिता कोणताही दावा, आक्षेप असल्यास याद्वारे सचिव, सिमला हाऊस को-ऑप हाऊसिंग सोसायटी लिमिटेड, ५१/बी, लक्ष्मीबाई जगमोहनदास मार्ग, मुंबई-४०००२६ येथे या सूचनेच्या प्रकाशनाच्या तारखेपासून १४ दिवसांत कळवावे. कसर केल्यास तसे दावा. आक्षेप जर असल्यास ते त्यागीत मानले जातील आणि तशा दाव्याच्या संदर्भाशिवाय

व्यवहार पूर्ण केले जातील. १५ मे. २०२३ रोजीस मुंबई येथे सचिव

सिमला हाऊस को- ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड

याद्वारे कळविण्यात येते आहे की, श्री. पारस सुंदरजी देढिया हे खालील परिशिष्टात विशेष विवरणीत अशी गाव देवनार तालका कर्ला

जाहीर सूचना

जवळील जमीनीचे मालक आहेत. आमचे अशील सदर जमीनीच्या विकासाकरीता सदर मालकांसोबत वाटाघाटी करीत आहेत. सदर मालकांनी माझ्या अशीलांना सांगितले आहे की सदर जमीन ही पूर्णपणे भारमुक्त, सर्व प्रकारे दावामक्त आणि वाजवी शंकांपासून मुक्त आहे आणि सदर जमीनीवर त्यांचे स्पष्ट आणि विक्रीयोग्य नामाधिकार आहे. आमचे अशिलांमार्फत दिनांक ६ सप्टेंबर, २०२२ रोजी प्रसिध्द केलेल्या जाहीर नोटीसीस कुठलीही हरकत प्राप्त झालेली नव्हती, तरी नोंदणीकृत दस्तऐवज करण्यापूर्वी, अतिदक्षता बाळगून ही

नोटीस प्रसिध्द केलेली आहे. सर्व व्यक्ती ज्यांचे सदर जमीन किंवा त्यागीत कोणत्याही भागामध्ये किंवा त्याविरुध्द किंवा त्या संदर्भात विक्री, गहाण, विनिमय, प्रभार, भाडेपट्टा, ग्रहणाधिकार, वारसाहक्क, बक्षीस, विश्वस्त, देखभाल, ताबा, सुविधाधिकार किंवा अन्यथा कोणत्याही प्रकारे कोणताही दावा असेल तर त्यांना कळविण्यात येत आहे की त्यांनी सदरहू सूचनेच्या प्रसिध्दीच्या तारखेपासून १४ दिवसांच्या आत खालील स्वाक्षरीदाराना त्यांच्या खालील नमद पत्त्यावर लेखी स्वरूपात याची माहिती द्यावी अन्यथा अशा व्यक्तीचे कोणतेही दावे/आक्षेप, जर असतील तर त्यावर कोणताही विचार केला जाणार नाही आणि दावे, जर असतील ही तरीही ते सोडून दिले असल्याचे आणि/किंवा

माफ केले असल्याचे मानले जाईल. वरील संदर्भित परिशिष्ट:

बृहन्मुंबई अधिकार क्षेत्र अंतर्गत मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्हा आणि उप-जिल्हा नोंदणीकरण मधील आणि गाव देवनार, तालुका कुर्ला जवळील मोजमाप १६४६ चौ. मीटरची सी.टी.एस. क्र. ४३७ ए धारक प्रस्तावित उर्वरित विकास हा जमीनीसह जमीन आणि मैदानाचे सर्व भाग आणि हिस्से. मुंबई १६ मे, २०२३.

मनोज हरित अँड कं ऍडव्होकेट हायकोर्ट ऑफिस नं. १ आणि ३, १ इन्फिनिटी, कावसजी पटेल स्ट्रीट, फोर्ट, मुंबई-४०० ००१